

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक अंकंपा-1097/प्र.क्र.50/97/आठ,
मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 4 ऑक्टोबर 1997.

- वाचा :- (1) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1093/2335/प्र.क्र.90/93/आठ, दिनांक 26 ऑक्टोबर 1994.
- (2) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1093/2235/प्र.क्र.90/93/आठ, दिनांक 12 मार्च 1997.
- (3) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1097/प्र.क्र.19/97/आठ, दिनांक 7 जून 1997.

शासन परिपत्रक :- शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1093/2335/प्र.क्र.90/93/आठ, दिनांक 12 मार्च 1997 नुसार बृहन्मुंबई वगळता, प्रत्येक जिल्हातील विभाग/कार्यालयात अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती-साठी येणा-या. सर्व अर्जाची ज्येष्ठतेच्या दिनांकानुसार यादी जिल्हाधिकारी कार्यालयाने ठेवावयाची आहे. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1097/प्र.क्र.19/97/आठ, दिनांक 7 जून 1997 च्या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार बृहन्मुंबईतील लोकसेवा आयोगाच्या कार्यक्षेत्रातील लिपिक-टंकलेखकांची अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीची एकत्रित यादी सामान्य प्रशासन विभाग, कार्यालय 14-अ मध्ये ठेवावयाची आहे.

2. अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी प्राप्त होणा-या अर्जाची प्राथमिक छाननी शासकीय कर्मचारी ज्या कार्यालयात/विभागात कायंरत होता त्या कार्यालयाने/विभागाने करणे आवश्यक आहे. मात्र प्रतिनियुक्तीवरील शासकीय कर्मचारी/अधिकारी यांच्या बाबतीत अशी छाननी मूळ विभागाने करणे आवश्यक आहे. तथापि असे निर्दर्शनास आले आहे की, संबंधित कार्यालय/विभाग अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी योग्य रीतीने करीत नाहीत व असे अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय/सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याची कार्यवाही करतात. त्याबाबत योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.

3. अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याबाबत शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश लक्षात घेऊन अनुकंपा कारणास्तव नोकरीसाठी प्राप्त झालेल्या अर्जाची तपासणी संबंधित आस्थापना अधिका-याने करावी. संबंधित उमेदवार अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी पात्र ठरतो किंवा कसे याबाबत तपासणी करून केवळ नियुक्तीस पात्र अर्ज आपल्या शिफारशींसह आस्थापना अधिका-याने जिल्हाधिकारी कायोलय/सामान्य प्रशासन विभाग यांचेकडे पाठवावेत.

4. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक अंकंपा-1093/2335/प्र.क्र.90/93/आठ, दिनांक 26 ऑक्टोबर 1994 च्या शासन निर्णयाच्या परिशिष्ट "अ" मध्यील नियम 7.(ब) मध्ये नमूद केलेल्या बाबीसंबंधी पूतेता होत असल्याची काढजी असे अर्ज शिफारस करणा-या अधिका-यांनी घ्यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

य. मा. जोशी,

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
मुख्य मंत्री यांचे सचिव,

सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
 सर्व राज्यमंत्री यांचे स्वीय सहाय्यक,
 * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 * प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
 * प्रबंधक, लोकआयुक्त व उप लोकआयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र विधानसभा सचिवालय, मुंबई,
 * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
 महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा व हक्कदारी), मुंबई,
 महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा परीक्षा), मुंबई,
 महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा व हक्कदारी), नागपूर,
 महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा परीक्षा), नागपूर,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
 मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवत, नवी मुंबई,
 सर्व विभागीय आयुक्त,
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
 सामान्य प्रशासन विभाग कार्यालय क्रमांक 12, 13, 13-अ, 14-अ, 19, 28, 28-अ, 34, 34-अ, 37,
 सर्व मंत्रालयीन विभाग,
 निरनिराळ्या मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाकालीत सर्व विभाग व कार्यालय प्रमुख,